

— 3) f. उद्धरणी *ein best. Metrum*, = उद्धरिणी Ind. St. 8, 387. fgg.  
उद्धव 2) *Freude* HALJ. 1, 123. — 3) die aus dem CKDa. angeführte  
Stelle steht BHAG. P. 10, 46, 1.

उद्धान (von हा mit उद्), अनु० *das Nichtverlustiggehen* PĀNKAV. Br.  
18, 10, 10.

उद्धार 1) a) जगड़हार Verz. d. Oxf. H. 233, b, 30. — c) कुर्वे भवति नोदा-  
र्थमुद्धारं कीरसमते: Auswahl Çuk. in LA. (II) 32, 6. अथवाणस्तु मतोद्धारो  
वसिष्ठकृतः MALLIN. ZU KIR. 10, 10. — e) = उद्धरण 4) Verz. d. Oxf. H.  
103, a, 34. — जीर्णोद्धारः RĀGA-TAR. 6, 307 vielleicht fehlerhaft für  
जीर्णोद्यानः.

उद्धरण n. aus metrischen Rücksichten st. उद्धरण (in Bed. 1.) ge-  
braucht BHAG. P. 12, 12, 32.

उद्धर्ण adj. *aus einer Gefahr herauszuziehen, zu retten* Verz. d. Oxf.  
H. 233, b, 32.

उद्धि 1) TBA. 1, 5, 12, 5; nach dem Comm. der Sitz. du. Schol. zu  
KATH. ÇA. 8, 4, 5. — 2) KATH. 19, 6.

उद्धुर 1) die ed. Bomb. liest उद्धुर, wie wir vermutet hatten. Die  
Stelle lautet: यत्वानपि तु श्रीमान् लाङ्गोद्धरणोद्धुरः। कपे: पार्श्वगतो  
भीमस्तस्यै व्रीडानतानः: || In ähnlicher Verbindung erscheint das  
Wort ÇĀRĀG. PADH. 47, b, 1 (68, b, 3): गुरुभोद्धरणोद्धुरकंधरः. Die Bed.  
ist wohl *sich abmühend*. — 2) füge noch übermüthig hinzu. मलेश्वर-  
वोद्धुर KATHAS. 113, 64. दर्पेद्धुर Spr. 3673.

उद्धुषण HALJ. 3, 29 (also nicht उद्धुषण, wie wir nach CKDa. ange-  
geben hatten).

उद्धुनन (उद्धूलन?) n. *eine Art Pulver*, = एकत्रितैलालबङ्कर्पूरक-  
स्तूरीमित्यवच्चूर्ण (sic) PĀKARĀGECĀRA im CKDR.

उद्धुपन lies धूपय् st. धूपाय्.

उद्धूलन (von उद्धूलय्) n. *das Bestreuen*: मृद्धस्मोद्धूलन Verz. d. Oxf.  
H. 290, b, 4 v. u.

उद्धूलय् भस्मोद्धूलितगात्र KATHAS. 99, 10. भस्मोद्धूलितविघ्रह (Çiva) ÇIV.  
उद्धृति 1) hierher gehört die unter 3) stehende Stelle; vgl. Spr. 1094.

— 3) द्विलाङ्गुति Verz. d. Oxf. H. 253, b, 31.

उद्धमान HALJ. 2, 158.

उद्ध Fluss HALJ. 3, 44. नदान्तियोद्यासंनिभान् BHĀTT. 6, 59. भियोद्यौ  
नदविशेषे Schol.

उद्धन्ध VARĀH. BRU. S. 90, 7. adj. (1. उद् + न्ध) *des Bandes beraubt*:  
केश RAGH. ed. Calc. 16, 67. उद्धङ्ग STENZLER.

उद्धन्धन KATHAS. 72, 189.

उद्धकुक् adj. *dessen Arme emporgehoben sind* ÅCV. GRUJ. 4, 1, 9.

उद्धंकृण (vou 2. वर्त्ति mit उद्) adj. *verstärkend, vermehrend, fördernd*  
BHAG. P. 6, 4, 11. उद्धं च BURN.

उद्धाध् आनन्देहाध् SĀH. D. 247, 15. *das Erwachen so v. a. Hervor-  
kommen, Herrorspriessen*: शम्प्राधाध् SPR. 3419. = वोध, बोधन *das Räu-  
chern* VARĀH. BRU. S. 77, 26.

उद्धाधिनी f. *das Erwachen* Verz. d. Oxf. H. 16, a, 17. Man hätte उद्ध-  
धन erwartet.

उद्धङ्ग (von 1. भञ्ज् mit उद् m. *das Brechen*: कौलत्रतोद्धङ्ग PĀVĀ-  
KĀTAKĀSHTR. 3 in HALB. Anth. 237.

V. Theil.

उद्धरण 1) adv. *heftig, leidenschaftlich*: °चुम्बित GTR. 1, 48. व्याधातस्यो-  
द्धत्वात् weil der logische Widerspruch zu mächtig ist, sich nicht beset-  
tigen lässt SARVADARÇANAS. 9, 17. Vgl. निर्भृ. — 2) c) N. pr. eines Autors  
VERZ. d. OXF. H. 173, a, 35. 196, b, 21. 210, a, No. 493. 212, a, No. 300.  
PRATĀPAR. 2, b, 2.

उद्धावन *das in-die-Höhe-Bringen*: वंशस्य MBH. 13, 2913. मद्यायनो-  
द्धावनार्थम् LALIT. ed. Calc. 6, 4. सर्ववोधिसद्वानाम् 5.

उद्धासिन्, प्रतिमित्रविदीपोद्धासिन्द्रुधातपत्र RĀGA-TAR. 5, 482. रेखादा-  
सि कृतं वलित्रपमिदं न स्पष्टनिम्नावत्तम् so v. a. *hervortretend, sichtbar*  
Spr. 2878.

उद्धिद्, इन्द्रस्योद्धित् N. eines Sāman Ind. St. 3, 209, b.

उद्धिद् 3) n. Quelle VJUTP. 103. — 4) n. N. eines Sāman Ind. St. 3, 209, b.

उद् füge noch ausreichend hinzu.

उद्धूतरसस्य कारणाविचारः Titel einer Schrift HALL 46.

उद्धूति Entstehung MADJAM. 41.

उद्धरै 1) das Hervorbrechen SĀH. D. 334. *das an's-Licht-Kommen, das*  
*Offenbarwerden* KATHAS. 64, 88. एक्स्यार्थस्य SĀH. D. 373. in der Dra-  
matik = गूढेदेन DAÇAR. 1, 27. वीजाप्रकाशनमुद्देत् PRATĀPAR. 21, a, 6.  
वीजार्थस्य प्रेरात्: स्पाडेद्: SĀH. D. 348.

उद्ध्रम m. N. pr. einer Schaar Çīva's Verz. d. Oxf. H. 70, a, 3.

उद्धात् Z. 2 lies °ध्रामाणम् und vgl. u. ध्रम् mit उद् 1) am Ende. — 3)  
n. Aufregung SĀH. D. 420, 317.

उद्धन् zu streichen; s. शोभन्.

1. उद्ध lies स्तोष्य st. क्रोताय und vgl. noch मृषोष्य.

उद्धत् 2) b) उद्धिति = उद्यगिति R. 7, 36, 44.

उद्धम 2) Verz. d. Oxf. H. 122, b, 17. कार्यस्यारम् उद्धम: SĀH. D. 476.  
471. °भृत् sich anstrengend Spr. 576. युद्धोष्यम् (v. l. für युद्धोष्योग) das  
sich-zum-Kampfe-Rüsten 3086. मरणोष्यम् KATHAS. 96, 21. संदीते भवने  
तु शूपखननं प्रत्युषमः कीदृशः Spr. 2483. देवानप्रत्युषमं चक्रुद्धर्मदा श्रातता-  
पिनः erhoben die Waffen gegen die Götter BHAG. P. 6, 7, 18. 10, 68. 13.  
मृषोष्यम् wobei geringer Widerstand erfolgt Spr. 1883. भ्रोष्यम् dessen  
Anstrengung gebrochen ist, der seine Bemühungen hat aufzugeben müssen,  
VARĀH. BRU. S. 1, 2. In Betreff von AK. 3, 3, 11 s. u. गुरुणा. — Vgl. मद्याष्यम्.

उद्धमन SARVADARÇANAS. 160, 2 (Gegens. निपातन).

उद्धमिन् ohne Ergänzung KATHAS. 72, 46.

उद्धान auch fehlerhaft für उद्धन; s. u. उद्धन 1).

उद्धापन Verz. d. Oxf. H. 10, b, 3. 16, a, 33.

उद्धाव so v. a. विधुति (s. d.) KATH. 24, 8.

उद्धोग, युद्धोष्योग das sich-zum-Kampfe-Rüsten SPR. 3086. °वार व-  
लानाम् VARĀH. BRU. S. 4, 10. श्राव्योष्योग 6, 8, 46, 40. रणोष्योग 25. वलो-  
ष्योग 47, 16. °पर्वन् im 3ten Buche des Rāmājaṇa Verz. d. Oxf. H.  
344, a, 45. fgg. — Vgl. मद्याष्योग.

उद्धोगिन्, अनुद्धोगिन् keine Energie an den Tag legend, schlaff, un-  
thätig KATHAS. 123, 153.

उद्धङ्ग उद्धङ्ग vgl. कुद्धङ्ग, कुद्धङ्ग, तङ्ग.

उद्ग्रेक 1) धनोद्ग्रेक ein grosses Vermögen KATHAS. 101, 342. Übergewicht,  
Übermacht 109, 112. अन्योद्ग्रेक कुटिलमनसाम् (मरणम्) das Hervorragen  
Anderer SPR. 3223. स्वेद्ग्रेकतम् WEBER, RĀMAT. UP. 286. sg. मद्याष्यम् das